



प्रत्येक स्वप्नासाठी सुरु करा एक छोटी एसआयपी*



एक गुंतवणूक शिक्षण आणि जागृती उपक्रम
बडोदा बीएनपी परिबास म्यूच्युअल फंड यांच्याद्वारे.


*सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

‘अधिक’ हा शब्द अधिक परतावे किंवा योजनेच्या कामगिरीचे आश्वासन ध्वनित करत नाही. स्वतंत्रपणे बडोदा एमसी आणि बीएनपी परिबास एमसी यांच्या तुलनेत, याचा संदर्भ संयुक्त उपक्रमाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अतिरिक्त मूल्याशी आहे.

छोटी पावले उचला सुरेख भविष्य साकार करण्यासाठी

आपला भविष्यकालीन ठेवा अवलंबून असतो आपल्या गत निर्णयांवर. आपण स्वप्नांचा पाठलाग करत आपले जीवन जगत असतो, काही स्वप्नांची तडजोड करतो, काही सोडून देतो, आणि काही थोडी साध्य करण्यात यशस्वी ठरतो. आपण आता घेत असलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे आपल्याला उज्वल भविष्य उभारण्यास आणि आपली स्वप्ने साध्य करण्यास मदत होऊ शकते. सर्वोत्तम प्रोडक्टची निवड करणे हे उत्तम गुंतवणुकीचे मूलभूत तत्त्व नाही; नियमितपणे गुंतवणूक करत राहणे हे आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा उज्वल भविष्याच्या निर्मितीसाठीचा असा एक उत्तम मार्ग मानता येऊ शकतो.

साधारण खर्च जीवन चक्र




गुंतवणूक करण्यास सुरुवात करा



लवकर सुरुवात करा; तुमच्या गुंतवणुकीला तुमच्यासाठी काम करू द्या.



दीर्घ कालावधीमध्ये तुमच्या गुंतवणुकीचे संतुलन साधा.



मोठा विचार, करा, छोटी गुंतवणूक करा, नियमितपणे गुंतवणूक करा.



मार्केटमधील चढउतारापासून दूर जाऊ नका; तज्ज्ञांना तुमच्या गुंतवणुकीची काळजी घेऊ द्या.

एसआयपीचे फायदे

शिस्तबद्ध कार्यपद्धती

मासिक हप्त्यासारखा, तुमच्या पैशांचा छोटा भाग गुंतवणुकीसाठी बाजूला काढा. एसआयपीसह, तुम्ही निवडलेल्या योजनेमध्ये दर महिन्याला तुमच्या पसंतीची रक्कम गुंतवण्यासाठी बांधील राहू शकता. यामुळे तुम्ही मार्केटमधील चढ व उतार यांसह लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवू शकता.

जोखमीचे व चढउताराचे व्यवस्थापन

स्टॉक मार्केट्स हे मूळात अस्थिर स्वरूपाचे असतात, याद्वारे त्यांच्यामधील चढउतारांचा अंदाज करणे कठीण असते. गुंतवणूकदार हे त्यांच्या आर्थिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतात आणि एसआयपीमध्ये नियमितपणे गुंतवणूक करून व्यावसायिक गुंतवणूक व्यवस्थापकांना मार्केटमधील चढउतारांचे व्यवस्थापन करण्याचे काम सोपवू शकतात.

रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग

मार्केटची अचूक वेळ साधणे हे वेळखाऊ व जोखमीचे आहे. अधिक यशस्वी गुंतवणूक कृतियोजना म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग नावाच्या पद्धतीचा स्वीकार करणे. जेव्हा स्टॉक मार्केट्स खाली येतात, तेव्हा तुम्हाला अधिक युनिट्स वाटपाचा लाभ मिळतो आणि जेव्हा मार्केट्स वर जातात, तेव्हा गुंतवणुकीचे संतुलन साधले जाते.

चक्रवादीची ताकद

एसआयपी ही चक्रवादीच्या मूलभूत तत्त्वावर काम करते. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात करता, तितक्या लवकर चक्रवादीद्वारे तुमच्या गुंतवणुकीमध्ये वृद्धी होण्यासाठी अधिक वेळ मिळेल. याचा अर्थ असा की तुमचा परतावादेखील परतावा तयार करतो. एसआयपीद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक करून तुमच्या गुंतवणुकीच्या मूल्यामध्ये वाढ करण्याचे उद्दिष्ट असते. यामुळे मार्केटची अचूक वेळ साधण्याची आणि अल्पकालीन अस्थिरतेची चिंता दूर होण्यास मदत होते.

अधिक माहितीसाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी, आजच तुमच्या वित्तीय सल्लागाराशी/म्युच्युअल फंड वितरकाशी संपर्क साधा!

एसआयपी ही नफ्याचे आश्वासन देत नाही किंवा खाली चाललेल्या मार्केटमध्ये नुकसानाविरोधात संरक्षणाची हमी देत नाही. फंड/एएमसी हे कोणत्याही परताव्यांची हमी देत नाही किंवा वचन देत नाही किंवा अंदाज वर्तवत नाही. बडोदा बीएनपी परिबास म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक शिक्षण आणि जागृती उपक्रम. एका वेळचे नो युअर कस्टमर (केवायसी) पूर्ण करणे, पत्त्यामध्ये बदल करणे, बँक मॅन्डेट, सेबी पोर्टलवर तक्रार दाखल करणे, इत्यादींसाठी कागदपत्रांची आवश्यकता/प्रक्रिया यांच्या तपशीलाकरिता कृपया <https://www.barodabnpnparribasmf.in/investor-centre/information-on-kyc> ला भेट द्या. कृपया केवळ नोंदणीकृत म्युच्युअल फंडांसोबत व्यवहार करा, ज्यांच्या तपशीलाची 'इंटरमिडियरीज/मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था' यांच्या अंतर्गत सेबीच्या वेबसाइटवर (www.sebi.gov.in) पडताळणी करण्यात येऊ शकते. कर परिणामांच्या व्यक्तिगत स्वरूपासाठी, गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या कर सल्लागाराचा सल्ला घेण्याची विनंती करण्यात येते. बडोदा बीएनपी परिबास म्युच्युअल फंडाशी संबंधित सर्व तक्रारी service@barodabnpnparribasmf.in येथे पाठवण्यात येऊ शकतात आणि/किंवा तुम्ही www.scores.gov.in (सेबी स्कोअर्स पोर्टल) येथे भेट देऊ शकता. एसआयपीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, <https://www.barodabnpnparribasmf.in/SIP> येथे भेट द्या.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमीच्या अधीन असते, योजनेविषयी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.